



PRABHU STEEL INDUSTRIES LIMITED

ESTD : 1972

**REGISTERED OFFICE : Plot No. 158, Small Factory Area, Bagadganj,
Nagpur - 440 008. (Maharashtra) Ph. No. 0712-2766301.**

CINNo : L28100MH1972PLC015817

Date: 05.08.2025

To, Department of Corporate Services, BSE LIMITED P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001. BSE Scrip Code: 506042	To, The Secretary, The Calcutta Stock Exchange Association limited, 7, Lyons Range, Dalhousie, Kolkata - 700001 CSE Scrip Code: 026117
---	---

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2025

The Board of Directors at its Meeting held on August 04, 2025 has, inter alia, approved the Unaudited Standalone Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2025.

As per Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the said financial results were published in "Active Times" and "Mumbai Lakshdeep" on August 05, 2025.

Request you to take the same on record.

Thanking you.

Yours faithfully

For PRABHU STEEL INDUSTRIES LIMITED

DINESH
GANGARAM
AGRAWAL

Digitally signed by DINESH
GANGARAM AGRAWAL
Date: 2025.08.05 11:21:30
+05'30'

**MR. DINESH AGRAWAL
MANAGING DIRECTOR
DIN: 00291086**

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the

Folio No.	No. of Shares	Certificate No.	Distinctive No.	Face Value Each
048412963	50	56100249	166410944 to 166410993	₹10/-
048412963	50	56100250	166410994 to 166411043	₹10/-
048412963	50	56100251	166411044 to 166411093	₹10/-
048412963	50	56100248	166625044 to 166625093	₹10/-
048412963	200	62491347	2210001179 to 2210001378	₹10/-
048412963	200	58687064	3838244666 to 3838244865	₹10/-

Face value of Rs. 10 each of Reliance Industries Limited standing in the name of M/s D.S. Sancheti Securities & Financial Services Ltd now known as Sanchay Finvest Ltd, have been reported lost/stolen and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its registered office 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai- 400021, India within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

Sd/-
Sarthak Naresh Sharma

Date: 05-08-2025

Place: Mumbai

Authorized Signatory on behalf of Sanchay Finvest Ltd.

PUBLIC NOTICE

It is to inform all the public through this public notice that our client's Father **Late Mr. Anil Pandurang Gawankar** was a member of New Shiv Sagar CHS Ltd., Achole Road, Nalasopara East, Dist. Palghar – 401209, and was holding 100% Shares in Flat no. B-004, on the Ground floor, in Building known as New Shiv Sagar CHS Ltd., in the building of the abovementioned society, died on **12.06.2020** leaving behind his wife Mrs. Aparna Anil Gawankar and other two legal heirs i.e. (1) Aakash Anil Gawankar (2) Ankita Anil Gawankar.

Now my client, **Mrs. Aparna Anil Gawankar** is applying for 100% of the vacant shares of **Late Mr. Anil Pandurang Gawankar** in the said property who is wife of the deceased member for the transfer of shares and rights of the deceased in her favor under the bye-laws of the society. 100% share of the said property was in ownership **Late Mr. Anil Pandurang Gawankar**. The society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of **14 days** from the publication of this notice with copies of such documents and other proof in support of his/her/their claims objections for the society. If no claim/objection is received within a period prescribed above, the society shall be free to deal with the share and interest of the deceased member in the capital/property of the society in such a manner as is provided under the bye-laws of the society.

Date: 04.08.2025

Place: Mira Road

Sd/-
Adv. Urvashi Dodia

+91 9867550892

ANLON TECHNOLOGY SOLUTIONS LIMITED

CIN: L74900MH2015PLC295795

Registered Office: Gala No. 12 & 13 Sahakar Industrial Estate Plot No 164/166 Vasai Road, East 401202

Telephone: +91 8095550088
Website: www.anlon.co | Email: unnik.krishnan@anlon.co.in

NOTICE OF THE 10th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY, CUT-OFF DATE AND E-VOTING

NOTICE is hereby given that the Tenth (10th) Annual General Meeting of the Members of the Company will be held on **Tuesday, 26th August 2025 at 10:30 A.M.** (IST) through Video Conference (VC) / Other Audio Visual (OAVM) to transact the businesses as set forth in the Notice convening the said meeting. The same can be found on Website of the Company at www.anlon.co.

The Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its General Circular No 09/2024 dated 19.09.2024 read with General Circular No.09/2023 read with General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 read with General Circular No. 2/2022 dated May 5, 2022 read with Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and Circular No. 17 dated April 13, 2020 and read with General Circular No. 02/2021 dated 13.01.2021 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD/2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, the Notice of the Tenth (10th) Annual General Meeting of financial year 2024-2025 has been sent in electronic mode to all the members who have registered their emails ids with the Company/ Depository participants. For the members who haven't registered their e-mail ids, please share your email id on cs.anlon@anlon.co in so that copy of the notice of the 10th Annual General Meeting can be emailed. A soft copy of the Notice of 10th Annual General Meeting of the Company is available on the Company's website https://anlon.co/uploads/AGM_Notice_2024-25.pdf and website of MUFG INTIME INDIA PRIVATE LIMITED (RTA) i.e. Website: www.in.mfms.mufg.com. Further, pursuant to Regulation 36(1)(b) of the SEBI Listing Regulations, the Company has initiated sending a letter to the shareholders whose e-mail addresses are not registered with the Company/RTA/Depositories, providing a web-link for accessing the Annual Report of the Company.

Pursuant to Section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of Companies (Management & Administrative) rules 2014 as amended by time to time and Regulation 44 of SEBI (LODR) Regulation, 2015 and SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/ CIR/P/2020/242 dated December 09, 2020, the Company has provided the facility of E-voting to cast their vote. The E-voting shall start on **Saturday, August 23rd, 2025 (IST 9.00 A.M.)** and ends on **Monday, August 25, 2025 (IST 5.00 P.M.)**.

All the Members are informed that:

- The Business as set forth in the Notice of 10th AGM may be transacted through voting by Electronic means.
- Date of completion of dispatch of Notice of 10th AGM through E-mail Ids: 02/08/2025.
- The E-voting shall commence on **Saturday, August 23rd, 2025 (IST 9.00 A.M.)**, and ends on **Monday, August 25, 2025 (IST 5.00 P.M.)**.
- The Cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is **19/08/2025**.
- The e-voting module shall be disabled by the MUFG Intime after **05:00 P.M. on 25/08/2025** and e-voting shall not allow beyond the said time.
- Any person who becomes the member of the company after sending of the AGM Notice and holding shares as on the cut-off date may obtain User ID and password inter-alia by sending a request at enotices@in.mfms.mufg.com for e-voting. If the member is already registered with NSDL for e-voting, he can use his existing User Id and Password for casting the vote through remote e-voting.
- Members who have cast their vote through e-voting may attend the meeting but will not be entitled to vote again at the meeting.
- A member may participate in the AGM even after exercising his right to vote through Remote e-voting but shall not be entitled to vote again.
- a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the general meeting.

Updating of E-mail Address and Bank Details:

Pursuant to the General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, 2/2022 dated 05th May, 2022, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, the company have sent the Notice of 10th AGM and other communications/benefits only through electronic mode to those shareholders whose E-mail address are registered with the Company/Depositories. Members holding shares in demat form are requested to register their e-mail address with their Depository Participant(s) only or they can email to cs.anlon@anlon.co and in mark CC to insta.vote@linkintime.co in also for the same. Members of the Company, who have registered their e-mail address, are entitled to receive such communication in physical form upon request.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the **cut-off date i.e. Tuesday, August 19th, 2025** are requested to refer to the Notice of AGM for the process to be adopted for obtaining the USER ID and Password for casting the vote. The same can be found on Website of the Company at https://anlon.co/uploads/AGM_Notice_2024-25.pdf. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the 10th Annual General Meeting. In case of any queries for e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.insta.vote.linkintime.co or call on toll free no.: 022 - 49186000 or send a request at insta.vote@linkintime.co. Members may also contact Mrs. Shikha Dixit, Company Secretary of the Company at the registered office of the company or may write an e-mail to cs.anlon@anlon.co or may call on +91 9886547474 for any further clarification.

For Anlon Technology Solutions Limited
Sd/-

Unnikrishnan Naik P M

Managing Director

DIN: 01825309

Date: 04.08.2025

Place: Mumbai

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of Sumitomo Chemical India Limited having its Registered Office at Building No. 1, Shant Mani Co-op Housing Society Limited, Ground Floor, Chakravarti Ashok X Road, Kandivli (East), Mumbai, Maharashtra, 400101 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

Sr. No.	Name of the Shareholders	Folio No.	Certificate No.	Distinctive No.	No. of Shares
1.	1. MEENAKSHI P KAPADIA ALIAS MEENAKSHI PURSHOTTAM KAPADIA (DECEASED)	M0004700	591	276864727 - 276871611	6885
2.	2. CHANDRABALA P KAPADIA ALIAS CHANDRABALA PURSHOTTAM KAPADIA				
3.	3. MEHUL H KAPADIA ALIAS MEHUL HAMIR KAPADIA				
				Total	6885

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents MUFG Intime India Pvt. Ltd, C101, 1st Floor, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai, Maharashtra-400083 Tel : +91801816767 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Name of the Registered Shareholder/Legal Claimant:
CHANDRABALA P KAPADIA ALIAS CHANDRABALA PURSHOTTAM KAPADIA & MEHUL H KAPADIA ALIAS MEHUL HAMIR KAPADIA

Place : MUMBAI
Date : 05.08.2025

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602
E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/2296/2025 Date :- 01/08/2025
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Applicant :- Trimbakeshwar Co-Operative Housing Society Ltd.
Add : Edjui Road, Near New Swastik Co-op. Hsg. Society, Charai, Thane (W), Tal. & Dist. Thane-400601

Opponents :- 1. Mrs. Musafira Arif Sayyed, 2. Shrimati Jijabai Vamanrao Lokhande, 3. Shri. Vamanrao Pundalik Lokhande, 4. Shri. Davida Kadu Chitte, 5. Shri. Pavan Devidas Chitte, 6. Shri. Mahesh Harishchandra Gatonde, 7. M/s. Jyoti Constructions, through its proprietor Shri. Rajaram Narsayya Jalla, 8. New Swastik Co-op Hsg Society Ltd., 9. Anklesaria Co-op Hsg Society Ltd., 10. Tulja Bhawani Co-op Hsg Society Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on **18/08/2025 at 1.00 p.m.**

Survey No./ CTS No.	Hissa No.	Area
91/A/2	Tikka No. 11	1068.40 Sq. Mtr. (Conveyable area 280.93 Sq. Mtr.)

Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

NOTICE OF THE EIGHTH (8th) ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY AND E-VOTING

NOTICE is hereby given that the Eighth (8th) Annual General Meeting ("AGM") of Members of Roni Households Limited will be held on Thursday, 28 August, 2025 at 12:00 Noon IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"). The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company i.e. Plot No. F - 55, Addl. MDC Area Ajanta Road, Jalgaon-425003, Maharashtra. The Government of India, Ministry of Corporate Affairs has allowed conducting Annual General Meeting through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) and dispensed the personal presence of the members at the meeting. Accordingly, the Ministry of Corporate Affairs issued Circular No. 14/2020 dated April 08, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2024 dated September 19, 2024 ("MCA Circulars") and Circular no. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest being Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 issued by the Securities Exchange Board of India ("SEBI Circulars") the Annual General Meeting through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) have been sent through electronic mode only to those Members whose email addresses are registered with the Company / Depositories. A Member may note that Notice have been uploaded on the website of the Company at www.ronihouseholds.com, website of the Bombay Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Thursday, August 21, 2025 ("Cut-off date"), shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting on the AGM. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereunder (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (as amended) and above-mentioned MCA Circulars, the Company is providing the facility of remote e-voting and e-voting on the date of the AGM to its Members in respect of the business to be transacted at the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with NSDL for facilitating voting through electronic means. The remote e-voting will commence on 9:00 A.M. on Monday, August 25, 2025 and will end on 5:00 P.M. on Wednesday, August 27, 2025. During this period, the Members of the Company holding shares as on Cut-off date may cast their vote electronically (Remote E-Voting). Members may note that (a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; (b) the facility of e-voting shall be made available at the AGM; and (c) the members who have cast their vote by Remote E-Voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Detailed procedure for Remote E-Voting / e-voting is provided in the Notice of the AGM. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, August 21, 2025, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com or ronihouseholds@gmail.com. However, if you are already registered with NSDL for Remote E-Voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot Password" option available on www.evoting.nsdl.com. In case of any queries for e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022-48867000 or send a request at evoting@nsdl.com. Members may also contact Company Secretary of the Company at the registered office of the Company or may write an e-mail to ronihouseholds@gmail.com for any further clarification. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. In case the shareholders / members have any queries or issues regarding participation in the AGM, you can write an email to evoting@nsdl.com or call on: 022-48867000. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the quorum of members keeping the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

For, Roni Households Limited
Sd/-
Harish Manohar Sirwasthi
Chairman & Managing Director
DIN: 07844075

Place: Jalgaon

Date: August 05, 2025

CITY UNION BANK LIMITED

Credit Recovery and Management Department
Administrative Office : No. 24-B, Gandhi Nagar,
Kumbakonam - 612 001. E-Mail id : crmd@cityunionbank.in,
Ph : 0435-2432322. Fax : 0435-2431746

RE-TENDER-CUM-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002

The following property/ies mortgaged to City Union Bank Limited will be sold in Re-Tender-cum-Public Auction by the Authorised Officer of the Bank, under Rule 8 (6) & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, under the SARFAESI Act, 2002, for recovery of a sum of **Rs.27,24,875/- (Rupees Twenty Seven Lakh Twenty Four Thousand Eight Hundred and Seventy Five only)** as on 27-04-2025 together with further interest to be charged from 28-04-2025 onwards, other expenses and any other dues to the Bank by the Borrowers / Guarantors No.1) **Mr. Girish Bhikaji Godambe, S/o. Mr. Bhikaji Shivram Godambe, At 2, Siddhivineyach Chawl, Subhash Road, Near Tri Sangam Society, Chincholi Pada, Dombivli West, Thane - 421202. No.2) Mrs. Bhagyasree Bhikaji Godambe, W/o. Mr. Bhikaji Shivram Godambe, At 2, Siddhivineyach Chawl, Subhash Road, Near Tri Sangam Society, Chincholi Pada, Dombivli West, Thane - 421202. No.3) Mr. Bhikaji Shivram Godambe, At 2, Siddhivineyach Chawl, Subhash Road, Near Tri Sangam Society, Chincholi Pada, Dombivli West, Thane - 421202.**

Immovable Property Mortgaged to our Bank
(Property Owned by Mr. Girish Bhikaji Godambe, S/o. Mr. Bhikaji Shivram Godambe & Mrs. Bhagyasree Bhikaji Godambe, W/o. Mr. Bhikaji Shivram Godambe)

Flat No.406, admeasuring 575 Sq.ft., Built-up Area, 4th Floor in the building called Vasant Heights lying, being & situated at City Survey Nos.1759, 1778, 1779, 1780 & 1781 of Revenue Village Azade Golavali, Dombivli (East), Taluk Kalyan, District Thane, Towards East - Road, Towards West - Building, Towards North - Building, Towards South - Building.

Reserve Price : Rs. 15,00,000/-
(Rupees Fifteen Lakh only)

RE-AUCTION DETAILS

Date of Re-Tender-cum-Auction Sale	Venue
29-08-2025	City Union Bank Limited, Mumbai-Kalyan Branch, 1-E, Ramakrishna Nagar, Murbad Road, Kalyan West, Mumbai, Thane - 421304. Ph. No.0251-2203222, Cell Nos.9325054252, 8925964908.

Terms and Conditions of Re-Tender-cum-Auction Sale :
(1) The intending bidders should be present in person for the auction and participate personally and give a declaration in writing to the effect that he/she is bidding for himself / herself. (2) The intending bidders may obtain the Tender Forms from The Manager, City Union Bank Limited, Mumbai-Kalyan Branch, 1-E, Ramakrishna Nagar, Murbad Road, Kalyan West, Mumbai, Thane - 421304. (3) The intending bidders should submit their bids only in the Tender Form prescribed in sealed envelopes addressed to The Authorised Officer, City Union Bank Ltd., together with a Pay Order / Demand Draft for an EMD of 10% of the Reserve Price, drawn in favour of "City Union Bank Ltd.", on or before 12.00 Noon on the date of Tender-cum-Auction Sale hereby notified. (4) For inspection of the property and other particulars, the intending purchaser may contact: Telephone No.0251-2203222, Cell Nos.9325054252, 8925964908. (5) The properties are sold on "As-is-where-is", "As-is-what-is" and "whatever-where-is" basis. (6) The sealed tenders will be opened in the presence of the intending bidders at 01.00 p.m. on the date of Tender-cum-Auction Sale hereby notified. Though in general the sale will be by way of closed tenders, the Authorised Officer may, at his sole discretion, conduct an Open Auction among the interested bidders who desire to quote a bid higher than the one received in the closed tender process, and in such an event, the sale shall be conferred on the person making highest bid. The sale, however, is subject to confirmation of City Union Bank Limited. (7) The successful bidder shall have to pay 25% (inclusive of EMD paid) of the sale amount immediately on completion of sale and the balance amount of 75% within 15 days from the date of confirmation of sale, failing which the initial deposit of 25% shall be forfeited. (8) The Sale Certificate will be issued by the Authorised Officer in favour of the successful purchaser only after receipt of the entire sale consideration within the time limit stipulated herein. (9) The successful purchaser shall bear the charges / fees payable for conveyance, such as stamp duty, registration fee etc., as applicable under law. (10) The successful bidder should pay the statutory dues (lawful house tax, electricity charges and other dues), TDS, GST if any, due to Government, Government Undertaking and local bodies. (11) The Authorised Officer shall have all the powers to accept or reject the bids or postpone or cancel the sale without assigning any reason whatsoever.

Place : Kumbakonam, Date : 02-08-2025
Authorised Officer

Regd. Office : 149, T.S.R. (Big) Street, Kumbakonam, Thanjavur District, Tamil Nadu - 612 001. CIN : L65110TN1904PLC001287.

Telephone No. 0435-2402322, Fax : 0435-2431746, Website : www.cityunionbank.com

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602
E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/2161/2025 Date :- 25/07/2025
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Applicant :- Kalpesh Co-Operative Housing Society Ltd.
Add : Revenue Village, Near Anupam Nagar, Murbad Road, Kalyan (W), Tal. Kalyan, Dist. Thane

Survey No./ CTS No. Hissa No. Area
28 (Old 28/2P) 2 B 910 Sq. Mtr.
28 (Old 28/2P) 2 A 190 Sq. Mtr.
Total 1100 Sq. Mtr.

Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

SEAL

PRABHU STEEL INDUSTRIES LIMITED

CIN: L28100MH1972PLC015617
Registered Office: Plot No. 158, Small Factory Area, Bagadgaon, Nagpur - 440008, MH - IN; Telephone No: 0712-2789745-49. Email: prabhusteel@prabhu.com

Extracts of Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended 30 June, 2025 (Rs. in Lacs except per value share)

PARTICULARS	STANDALONE		Year Ended
	Quarter Ended	30.06.2024	31.03.2025
	30.06.2025 (Unaudited)	30.06.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)
Total Income from Operations	487.22	309.96	257.70
Other Income	6.61	57.08	1.75
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	11.76	22.49	(16.90)
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	11.76	22.49	(16.90)
Net Profit/(Loss) for the period After tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8.80	17.35	(12.92)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	-	-	-
Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- per share)	71.70	71.70	71.70
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of Previous year	0	0	0
Earnings Per Share For continuing and discontinued Operations.	1.23	2.42	(1.80)
Diluted:	1.23	2.42	(1.80)

Note:
1. The figures for the corresponding previous period have been regrouped / re-casted / reclassified, wherever necessary, to make them comparable for the purpose of preparation and presentation of the unaudited financial results.
2. The financial results for all periods have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2015, as amended, from time to time and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
3. The Company operates only in one segment i.e. Trading of Iron and Steel, hence the Indian Accounting Standard (Ind AS) - 108, "Operating Segments" is not applicable to the Company.
4. The Company has neither Subsidiary nor Associates and Joint Venture, hence the Indian Accounting Standard (Ind AS) - 110, "Consolidated Financial Statements" is not applicable to the Company.
5. The above unaudited financial results were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently the same has been approved by the Board of Directors at their respective meetings held on August 04, 2025. The Statutory Auditor has issued unmodified review report on these unaudited financial results.
6. As per the Regulation 46(2) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulation, 2015, the unaudited financial results are available on the Company's website: www.prabhusteel.in.

For Prabhu Steel Industries Limited
Sd/-
Dinesh Agrawal
Managing Director
DIN: 00291086

Place: Nagpur

Date: August 04, 2025

मंगळवार, दि. ५ ऑगस्ट, २०२५

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाची विशेष नोंदणी मुदत १५ ऑगस्ट पर्यंत वाढवली

मुंबई, दि. ४ : आणि स्तनदा मातांना पौष्टिक महिला आणि बालविकास आहार आणि आरोग्यदायी मंत्रालयाच्या प्रधानमंत्री वतृणुकीसाठी आर्थिक सहाय्य मातृ वंदना योजनेसाठी प्रदान करते, त्यासोबतच या (पीएमएम्हीवाय) विशेष नावनोंदणी करण्याची मुदत आता १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. घरोघरी जनजागृती करण्यासह - नावनोंदणी करण्याच्या या मोहिमेचा उद्देश अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांद्वारे सर्व पात्र गर्भवती आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचणे आणि या योजनेअंतर्गत त्यांची वेळेवर नोंदणी सुनिश्चित करणे हा आहे.पीएमएम्हीवाय योजना गर्भवती महिला

योजनेचा उद्देश बालिकांप्रती तांना पहिल्या मुलाच्या जन्मापूर्वी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. पीएमएम्हीवाय ही योजना म

PUBLIC NOTICE
The Applicant MR. MOHAMMED YUNUS SULTAN AHMED (Father) Indian in habitant residing B- Sector, E/1, Line, Room No.4, Chetshat Camp, Trombay, Mumbai 400088. Submitted the Application for Registration of his Son Named **MOHAMMED DANIYAL SAYYED**, Date of Birth, place of Birth on **17.09.2022** born at hospital i.e. Galaxy Multispeciality hospital, Wadala (East) Mumbai 400077, And name in M. C. G. M records for Birth Certificate under the R.B.D. Act Before The Collector And District Magistrate's Fort, Mumbai At City Mumbai. The application Stand allowed vide published in newspaper. In case any person has any rights, claims, Objection and interest for above Document, or otherwise, the same should be known in writing to me or to address mentioned below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be construed that such claim is waived, abandoned.
Date: 05.08.2025
Place: Mumbai

Sd/-
MR. MOHAMMED YUNUS SULTAN AHMED (Father)

जाहीर नोटीस

श्री अंबालाल जिव्राजी शाह हे सित महल को. ऑप. हैसिंग सोसायटी लिमिटेड या संस्थेचे संयुक्त सभासद असून सदनीका क्र. ६०१, सववा मजला, ए विंग, सित महल को. ऑप. हैसिंग सोसायटी लिमिटेड, कस्तुरबा छेद मार्ग क्रं. ५, बोरीवली (पुर्व), मुंबई-४०००६६ चे संयुक्त मालक व भाग दाखला क्र. ६५ चे संयुक्त धारक असून दिनांक १९/११/२०१३ रोजी मयत असून त्यांचा मुलगा व वारस श्री संदीप अंबालाल शाह यांनी सोसायटीकडे सदर सदनीका व संस्थेचे सभासदत्व त्यांचा हिस्सा स्वतः चे नावावर हस्तांतरित करणेस अर्ज केला आहे आणि मला ही नोटीस प्रसिध्द करण्यास सांगितले आहे.

याबाबतीत कोणाची काही हरकत/दावा असल्यास त्यांनी या नोटीसीच्या तारखेपासून १५ दिवसात निमन्स्वाक्षरीकारां कडे लेखी सुचीत करावा. त्यानंतर कुठलाही दावा/हरकत मान्य केली जाणार नाही व संस्था हस्तांतरणाची प्रक्रीया पुणं करेल.

सही/-
श्री. ज्ञानेश स. भातखडे
वकील उच्च न्यायालय,
१, कोटसींग चाळ, रॉयल गार्डन बिल्डींग शेजारी कस्तुरबा छेद मार्ग, क्र. २, बोरीवली (पूर्व), मुंबई-४०००६६.
दिनांक : ०५.०८/२०२५

मिरा भाईर महागणपतिाका, प्रभाग कार्यालय क्र. १ भाईर (पश्चिम)
(महाराष्ट्र प्रांतिक महागणपतिाका अधिनियम १९४९ चे अधिसूचितीत प्रकण-८ मधील कलम १(२) नुसार)
// नोटीस //
मिरा भाईर महागणपतिाका, प्रभाग कार्यालय क्र. १ क्षेत्रातील, पत्ता : रम. ०१, आंबेडकर नगर झोपडपट्टी, समसान भूमी रोड, उजान राव, भाईर (पश्चिम), जिल्हा ठाणे - ४०११०७ येथील मालमना क्र. बी०९०००३९१००० ही मालमना मनाव दारी श्री. राम बहादूर रामदास यावट उर्फ राम बहोर रामदास यादव या नावाने नोंद कायची होती, पंतु श्री. राम बहादूर रामदास यावट उर्फ राम बहोर रामदास यावट यांचा दि. ३.०५.२०२४ रोजी मृत्यु झाल्यामुळे, त्यांचे वारस नावे (पत्नी) श्रीमती कैलाशदेवी रामबाबदूर यादव यांनी लेखी अर्ज करून मालमालिकाकडे मालमना हस्तांतरणा मती मागणी केली आहे. वरील मालमना हस्तांतरणा बाबत कुठलीही हरकत व तक्रार कारवायाची झाल्यास १४ दिवसाचे आत प्रभाग कार्यालय क्र. १ येथे लेखी पुराव्यासह कागदपत्र दाखल करावे, तयारी सुटीनंतर आलेल्या तक्रारीवर विचार केला जाणार नाही. याची संघर्षातीती नोंद घ्यावी.
सही/-
सहाय्यक आयुक्त तथा पदविधेवित्त अधिकारी,
प्रभाग समिती कार्यालय क्र. ०१, मिरा भाईर महागणपतिाका

PRABHU STEEL INDUSTRIES LIMITED					
CIN: L28100MH1972PLC015817					
Registered Office: Plot No. 158, Small Factory Area, Bagadgaon, Nagpur - 440008, MH - IN;					
Telephone No: 0712-2878743 - 49, Email:prabhu.steel@yahoo.com, yabho.com					
Extracts of Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended 30 June, 2025					
(Rs. in Lacs except per value share)					
PARTICULARS	STANDALONE				
	Quarter Ended		Year Ended		
	30/06/2025 (Unaudited)	31/03/2025 (Audited)	30/06/2024 (Unaudited)	31/03/2025 (Audited)	
Total Income from Operations	487.22	309.96	257.70	1,327.01	
Other Income	6.61	57.08	1.75	67.69	
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	11.76	22.49	(16.90)	23.57	
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	11.76	22.49	(16.90)	23.57	
Net Profit/(Loss) for the period After tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	8.80	17.35	(12.92)	(55.75)	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	-	-	-	-	
Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- per share)	71.70	71.70	71.70	71.70	
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of Previous year	0	0	0	988.21	
Earnings Per Share For continuing and discontinuing Operations.					
Basic:	1.23	2.42	(1.80)	(7.78)	
Diluted:	1.23	2.42	(1.80)	(7.78)	
Note:					
1. The figures for the corresponding previous period have been regrouped / recasted / reclassified, wherever necessary, to make them comparable for the purpose of preparation and presentation of the unaudited financial results.					
2. The financial results for all periods have been prepared in accordance with Indian Accounting Standards (‘Ind AS’) notified under section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended, from time to time and other recognized accounting practices and policies to the extent applicable.					
3. The Company operates only in one segment Le Trading of Iron and Steel, hence the Indian Accounting Standard (Ind AS) - 108, ‘Operating Segments’ is not applicable to the Company.					
4. The Company has neither Subsidiary nor Associates and Joint Venture, hence the Indian Accounting Standard (Ind AS) - 110, ‘Consolidated Financial Statements’ is not applicable to the Company.					
5. The above unaudited financial results were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently the same has been approved by the Board of Directors at their respective meetings held on August 04, 2025. The Statutory Auditor have issued unmodified report on these unaudited financial results					
6. As per the Regulation 46(a) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulation, 2015, the unaudited financial results are available of the Company's website; www.prabhusteel.in.					
For Prabhu Steel Industries Limited					
Sd/-					
Dinesh Agrawal					
Managing Director					
DIN: 00291086					
Place: Nagpur					
Date: August 04, 2025					

पेरिशिट – १६
(उपविधि क्र. ३४ अंतर्गत)
जाहीर सूचना

श्री. नागवणभाई धुंदीदास परमार हे जानू भोये नगर बी २ एसआर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., पत्ता जानू भोये नगर, मालाड (पूर्व), मुंबई-४०००५७ या सोसायटीचे सभासद होते व सोसायटीच्या इमारतीतील सदनीका क्र. बी- २ - १३१७ चे धाकत होते ज्यांचे दि. १६.०४.२०२४ रोजी मुंबईत नामांकन न करता निधन झाले व त्यांची पत्नी श्रीमती सिरातुबाई नागवण परमार यांचेही दि. ०९.१२.२०१२ रोजी निधन झाले आहे.

सोसायटीच्या भांडवल/मालमतेतील मयत सभासदाच्या सदर शेअर्स व नामाधिकांरांच्या हस्तांतरणासंदर्भात वास व वारसांकडून वा अन्य दावेदार/हरकतदार वा हरकतदारांचा कोणताही दावा वा हरकत असल्यास त्यांनी सदर सूनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून १५ दिवसांच्या कालावधीच्या आत सोसायटीच्या भांडवल/मालमतेतील मयत सभासदाच्या सदर शेअर्स व नामाधिकांरांच्या हस्तांतरणासंदर्भात त्यांच्या/तिच्या/त्यांच्या दावे/हरकतीच्या पुष्ट्यास असे दस्तावेज व अन्य पुरावांच्या प्रतीसमवेत सुचित करावे. वरील ब्रिहित कालावधीत कोणताही दावा/हरकत प्राप्त न झाल्यास, सोसायटीच्या भांडवल/मालमतेतील मयत सभासदाच्या सदर शेअर्स व नामाधिकांरांच्या हस्तांतरणासंदर्भात सोसायटीच्या उपविधीअंतर्गत तरतुदीनुसार व्यवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल. सोसायटीच्या भांडवल/मालमतेतील मयत सभासदाच्या सदर शेअर्स व नामाधिकांरांच्या हस्तांतरणासंदर्भात असे दावे/हरकती काही प्राप्न झाल्यास सोसायटीच्या उपविधीअंतर्गत तरतुदीनुसार व्यवहार करील. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची एक प्रत सोसायटी कार्यालयात सदर सूनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून तिचा कालावधी संपेपर्यंत स. ८.०० ते रात्री ९.०० या वेळेत उपलब्ध असेल.

प्राधिकृत अधिकारी
जानू भोये नगर बी २-एसआर को-ऑप.
हौसिंग सोसायटी लि. करिता व त्यांच्या वतीने

सर्व मालमतांसाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख : दि. २६/०८/२०२५

सर्व मालमतांच्या ई लिलावाची तारीख : दि. २६/०८/२०२५ (वेळ स. ११.०० ते सायं. ५.०० पर्यंत)

अ. क्र.	कर्जदारांचे / जामीनदारांचे नाव व पत्ता आणि येथे रक्कम	मालमत्तेचे वर्णन	राखीव किंमत	ताबा घेतल्याची तारीख व प्रकार / बोली वाढविण्याची रक्कम	मालमत्तेच्या तिकाणाचा QR कोड
			ईएमपी, (रु. लाखांत)	पाहणीची तारीख	
१.	शाखा: पुणे वसुली शाखा- खातेदाराचे नाव : व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड १०१, रिव्कास क्र. ३३९२.९२ लाख + यूसीआय + इतर शुल्क ३०.०६, २०१७ पासून	जमीन आणि इमारत असलेले प्लॉट क्रमांक ३, इम्पीरियल पॅलेस जवळ, हॉटेल आरे, कॉलनी रोड, मरोळ मरोशी, मोगेवाग पूर्व, मुंबई येथे स्थित. व्हिडिओकॉन रिअॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या मालकीचे अंदाजे क्षेत्रफळ : ६२२.४५ चौरस मीटर वतु:सीमा: पूर्व- अंग्रेज रोड, पश्चिम- ओपन प्लॉट, दक्षिण- मोकदा प्लॉट उत्तर- बंगला सीडआरएसआयआयडी- २०००२४३५७९५५ मालमत्ता आयडी- BKIDPUNERECVIDEOCON3	२८१.०० ----- २८.९० ----- १९.००,०००/-	१९.०७.२०२२ (प्रत्यक्ष ताबा) ----- रु. १०,०००/-	
		जमीन आणि इमारत असलेले प्लॉट क्रमांक ११, इम्पीरियल पॅलेस जवळ, हॉटेल आरे, कॉलनी रोड, मरोळ मरोशी, मोगेवाग पूर्व, मुंबई येथे स्थित. व्हिडिओकॉन रिअॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या मालकीचे अंदाजे क्षेत्रफळ : ११४४.०० चौरस मीटर वतु:सीमा: पूर्व- ओपन प्लॉट, पश्चिम-अंतर्गत रस्ता ३० इंच रुंद दक्षिण- बंगला उत्तर- रोड सीडआरएसआयआयडी- 200024359015 मालमत्ता आयडी- BKIDPUNERECVIDEOCON1	५१७.०० ----- ५१.७० ----- १८.०८.२०२५	१६.०७.२०२२ (प्रत्यक्ष ताबा) ----- रु. १०,०००/-	

सुरक्षित धनको यांना माहित असलेला बोजाचा तपशील: बोजा माहित नाही.

ई-लिलावाने विक्री / बोली फक्त ऑनलाईन पद्धतीने “जे आहे जसे आहे”, “जे आहे जसे आहे”, “जे काही आहे” या तत्कारावर वेबसाईट <https://BAANKNET.com/eauction-psb/on> मार्फत दि. २६/०८/२०२५ रोजी स. ११.०० ते सायं. ५.०० दरम्यान करण्यात येईल. विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी कृपया बँक ऑफ इंडिया (सुरक्षित धनको) यांच्या वेबसाईटवरील लिंक www.bankofindia.co.in/DynamicTender किंवा <https://BAANKNET.com/eauction-psb/> वाहवी.

दिनांक : ०४.०८.२०२५
स्थळ : पुणे

सही / -
सर्फेसी अक्ट २००२ च्या रूल ८ (६) अंतर्गत वैधानिक विक्री नोटीस
अधिकृत अधिकारी, बँक ऑफ इंडिया

आणि नंतर विभांती घेतल्या मुळे होणाऱ्या वेतन नुकसानाची अंशेत: भरपाई म्हणून रोख रक्कम प्रोत्साहन म्हणून देते. या योजनेच्या

योजनेचा आतापर्यंत ४.०५ कोटी महिलांना लाभ

सुरुवातीपासून ३१जुलै २०२४ पर्यंत, ४.०५ कोटीहून अधिक लाभार्थ्यांना त्यांच्या बँक/पोस्ट खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे मातृत्व लाभपोटी (किमान एक हप्ता) १९,०२८/-रुपये कोटी इतका निधी देण्यात आला आहे.

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. संदीप पवारका बातणे, त्यांचे भाऊ श्री. प्रदीप पी. बातणे यांच्यासह संयुक्त यांचे १७.१२.२०२४ रोजी कोणतेही नामांकन न करता निधन झाले हे पुनम व्हॅली ए विंग को-ऑप. हैसिंग सोसायटी लि., डॉन बॉस्को शाळेच्या गाव, प्लेटवर्ड पार्क, सिंग रोड (पुर्व), ठाणे-४०११०७ या सोसायटीचे सदस्य होते आणि सोसायटीचे फ्लॅट क्र.४०५, ४०५/ए व ५०१, ५०१/ए चे वारस होते. आता श्रीमती आरती संदीप बातणे यांनी सदर फ्लॅटाबाबत सोसायटीचे ५०% सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे.

उप-विधीनुसार सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हिस्सेंबंधीचे हस्तांतरण होण्यास वास्त किंवा अन्य दवेवती/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूनेच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांस सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या भांडवल/ हिस्सेंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ट्यास अशी कायदेशीर आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. नर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हिस्सेंबंधाची सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मागिने व्यवहार करण्यास सोसायटी योजकी असेल. आक्षेपकार्यांनी सदर कालावधी समानी तारखेपर्यंत सदर सूचना प्रकाशन तारखेपासून खालील स्वाक्षरीकरत/सोसायटीचे सचिव/अध्यक्षाकडे लेखी आक्षेप द्यावेत किंवा संपर्क करावा.

एसबीएस लिमल
अॅड. सरोज जी. ग्रामां (वकील उच्च न्यायालय) बी/०७, ७४ चुम नगर (कोही सोसित.), दीपक हॉस्पिटल जवळ, मिरा भाईर रोड, भाईर (पुर्व), ठाणे-४०११०५.
दिनांक: ०५.०८.२०२५

जाहीर नोटीस
सर्व संबंधितांस कळविण्यात येते की गांव मोजे धोवली, तालुका वसई, जिह्मा पालघर, येथील सि. स. नं. १९२८/अ, क्षेत्रकळ ७२८.८० चौ. मीटर ही मिल्कत दिनकर प्रसाद को. ऑपरेटिव्ह हैसिंग सोसायटी लि. यांचे मालकीची आहे. सदर मिल्कतीसंदर्भात विकसिक म्हे. नेहा डेहलसर्गडे व वसई विरार शहर महानगरपालिका यांचेकडे बांधकाम परवानगीकरिता अर्ज दाखल करणारा आहेत. तरी सदर मिल्कतीवर कोणताही इस्मांचा विक्री, गणगवट, बंधीसंपन्न, दान, दावा, वहिदात, कुळ, भाडेपट्टा, वगैरे हक्कांने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून चौदा दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पुराव्यासह निम्नलिखित स्वाक्षरीकारांना २०१, यमोदा, पांडुरंग संकुल, पारनाका, वसई (प.), ता. वसई, जि. पालघर ४०१०१९, या पत्त्यावर कोळावा, नपेक्षा सदर मिल्कतीवर कोणावाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून देण्यात आहे असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.

स्वाती ए. देसाई
वसई
ता.: ०५.०८.२०२५
(विकासकांचे वकील)

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.
CIN: L31909MH1983PLC220457
Regd off: C-325, 3rd Floor, Antop Hill Warehouse Housing Co. Ltd., Vidyalanark College Road, Antop Hill, Wadala (E), Mumbai 400037. Tel:-27750662 Email: kusammeeco.acad@gmail.com Website: www.kusamelectrical.com

NOTICE
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Wednesday, 13th August, 2025 at 03.00 pm** to consider and approve, the Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2025.

For, Kusam Electrical Industries Limited
Sd/-
Amruta Lokhande
Company Secretary & Compliance Officer
Place : Mumbai
Date : 04th August, 2025

जाहीर नोटीस
सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते की, मला मिळालेल्या ग्राहरी दुरार , गाव मोजे - दिवागमान, तालुका - वसई, जिह्मा - पाघर, येथील जमीन खेे क्रमांक -११७/११, क्षेत्र ९-८०-०० आर. बी. मीटर ह्या जमिनीचे श्री हर्जन जीं डिरोला हे मात्क आहेत आणि मालकाचा सदर जमिनीचा हिस्सा करण्याचा आणि त्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेकडून विकसत परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तरी,ह्या बाबत कोणत्याही पत्रा/व्यवती यांना आक्षेप, दावा, अधिकार , कुळ बहिदात, वारसा हक्क असल्यास खालील पत्त्यावर लिखित स्वख्यात स्वाक्षरी पुराव्यासह कुलतपत्र ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून१४ दिवसांच्या आत यावे. जर उपरोक्त आक्षेप नोटीसच्या १४ दिवसांच्या आत नोंदवला गेला नाही तर सदर जमिनीचा विकसत हरकत विरहीत आहे किंवा हरकत असल्यास सोडून दिली आहे असे समजण्यात येईल आणि श्री हर्जन जीं डिरोला यांकडे सदर जमिनीचे मालकी आणि हरकत किर्तव्य आहे असे मानले जाईल आणि पत्त्यावर त्यांचे विकसत परवानगी प्राप्त करण्याची प्रक्रीया पूर्ण करतील हयाची नोंद घ्यावी.

सही/-
श्री. तुषार आर. पाटील वकील पत्ता : बी/१६, ईशू का बिडिंग, मुकुटावा, तालुका - वसई जिह्मा - पालघर जवळ पहिलम ४०१२०१

जाहीर नोटीस
तमाम लोकांना या नोटीसीद्वारे जाहीर करण्यात येते की अवीराम नीकेतन को. ऑप. हैसिंग सोसायटी लिमिटेड या संस्थेचे सभासद श्री ललीत नीलकराज शेट हे सदनीका क्र. ३२९ पहिला मजला, ईमारत क्र. ५ अवीराम नीकेतन को. ऑप. हैसिंग सोसायटी लिमिटेड, मागाठाणे, जय महाराज नगर बोरीवली (पुर्व), मुंबई-४०००६६ जी न.भू.क्र.१८३ गाव: मागाठाणे तालुका बोरीवली नोंदणीकृत जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व उपनगर, या सदनीकेचे संयुक्त मालक असून शेअर सर्टी.क्र.०४६ ते ०५० चे संयुक्त धारक असून त्यांनी सदर शेअर सर्टी. क्र. ०४६ ते ०५० हल्लीच्या संस्थेचे कळविले असुन, ड्युलिकेन्ट शेअर सर्टी. साठी त्यांनी संस्थेकडे अर्ज केलेला आहे त्याप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्यात कागदपत्रे हल्लीच्या तक्रार क्र. १००८७२-२०२५ दिनांक ०४/०८/२०२५ रोजी नोंदवली आहे व मला सदर नोटीस प्रसिध्द करण्यास सांगितले आहे याबाबतीत कोणाची काही हरकत/दावा असल्यास त्यांनी या नोटीसीच्या तारखेपासून १५ दिवसात निमन्स्वाक्षरीकारास त्यांच्या कार्यालयात लेखी सुचित करावा. त्यानंतर कुठलाही दावा/हरकत मान्य केली जाणार नाही व संस्था ड्युलिकेन्ट शेअर सर्टी देईल.

सही/-
श्री. ज्ञानेश स.भातखडे
वकील उच्च न्यायालय,
१, कोटसींग चाळ, रॉयल गार्डन बिल्डींग शेजारी कस्तुरबा छेद मार्ग, क्र. २, बोरीवली (पूर्व), मुंबई-४०००६६.
दिनांक : मुंबई दिनांक : ०५/०८/२०२५

जाहीर नोटीस
तमाम लोकांना या नोटीसीद्वारे जाहीर करण्यात येते की अवीराम नीकेतन को. ऑप. हैसिंग सोसायटी लिमिटेड या संस्थेचे सभासद श्री ललीत नीलकराज शेट हे सदनीका क्र. ३२९ पहिला मजला, ईमारत क्र. ५ अवीराम नीकेतन को. ऑप. हैसिंग सोसायटी लिमिटेड, मागाठाणे, जय महाराज नगर बोरीवली (पुर्व), मुंबई-४०००६६ जी न.भू.क्र.१८३ गाव: मागाठाणे तालुका बोरीवली नोंदणीकृत जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व उपनगर, या सदनीकेचे संयुक्त मालक असून शेअर सर्टी.क्र.०४६ ते ०५० चे संयुक्त धारक असून त्यांनी सदर शेअर सर्टी. क्र. ०४६ ते ०५० हल्लीच्या संस्थेचे कळविले असुन, ड्युलिकेन्ट शेअर सर्टी. साठी त्यांनी संस्थेकडे अर्ज केलेला आहे त्याप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्यात कागदपत्रे हल्लीच्या तक्रार क्र. १००८७२-२०२५ दिनांक ०४/०८/२०२५ रोजी नोंदवली आहे व मला सदर नोटीस प्रसिध्द करण्यास सांगितले आहे याबाबतीत कोणाची काही हरकत/दावा असल्यास त्यांनी या नोटीसीच्या तारखेपासून १५ दिवसात निमन्स्वाक्षरीकारास त्यांच्या कार्यालयात लेखी सुचित करावा. त्यानंतर कुठलाही दावा/हरकत मान्य केली जाणार नाही व संस्था ड्युलिकेन्ट शेअर सर्टी देईल.

सही/-
श्री. ज्ञानेश स.भातखडे
वकील उच्च न्यायालय,
१, कोटसींग चाळ, रॉयल गार्डन बिल्डींग शेजारी कस्तुरबा छेद मार्ग, क्र. २, बोरीवली (पूर्व), मुंबई-४०००६६.
दिनांक : मुंबई दिनांक : ०५/०८/२०२५

PUBLIC NOTICE
ABDUL KADER SURTY was a lawful member of the Al Sa'adah Shopping Arcade Commercial Premises Co-Operative Society Limited address at Ibrahim Rahmatullah Road, Bhendi Bazar, Mandvi, Mumbai, Maharashtra-400 003, premises being Shop No.12, Ground Floor in the building of the Society, expired instestate on 14th September 2009 without making any nomination.

I, Adv. HOZEFA QURESH GHADIALI hereby invites in writing claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claims/objectors in writing are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objectors, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. Such bye-laws book is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/with the Secretary of the Society, from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
Adv. Hozefa Q. Ghadiali
Ground Floor, 33/35, Hirani House, Mazgaon Village, Lane next to Mumbai Darbar, Ramseth Naik Road, Mazgaon, Mumbai-400010
Place: Mumbai Tel.: +91-22-23774706 / 98200 23602
Date: 05th August 2025.

PUBLIC NOTICE
MUHAMMED IBRAHIM HAFIZ ISMAIL SURTY was a lawful member of the Al Sa'adah Shopping Arcade Commercial Premises Co-Operative Society Limited address at Ibrahim Rahmatullah Road, Bhendi Bazar, Mandvi, Mumbai, Maharashtra-400 003, premises being Shop No.12, Ground Floor, in the building of the Society, expired instestate on 11th June 2021 without making any nomination.

I, Adv. HOZEFA QURESH GHADIALI hereby invites in writing claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claims/objectors in writing are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objectors, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. Such bye-laws book is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/with the Secretary of the Society, from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
Adv. Hozefa Q. Ghadiali
Ground Floor, 33/35, Hirani House, Mazgaon Village, Lane next to Mumbai Darbar, Ramseth Naik Road, Mazgaon, Mumbai-400010
Place: Mumbai Tel.: +91-22-23774706 / 98200 23602
Date: 05th August 2025.

MANRAJ HOUSING FINANCE LIMITED
Regd. Office : 3, Pushpa Apartment, General Vaidya Chowk, JALGAON - 425002, Tel - 0257-2226681-2-3.
CIN : L65922MH1990PLC055000
Statement of Unaudited Financial Results for the quarter ended 30/06/2025 (INR in Lakhs)

Particulars	Quarter ended			Year ended
	30/06/2025 Unaudited	31/03/2025 Audited	30/06/2024 Unaudited	31/03/2025 Audited
Income from Operations				
Revenue From Operations	0.00	0.00	0.00	0.00
Other Income	1.02	2.80	50.11	54.25
Total Income (a+b)	1.02	2.80	50.11	54.25
Expenses				
Cost of Material Consumed	0.00	0.00	0.00	0.00
Purchase of Stock in Trade	0.00	0.00	0.00	0.00
Changes in Inventories of finished goods, Stock-in-trade and work-in Progress	0.00	0.00	0.00	0.00
Excise duty	0.00	0.00	0.00	0.00
Employee benefits expenses	1.16	1.19	1.09	4.58
Finance Cost	0.12	0.12	0.00	0.12
Depreciation and amortisation expense	0.00	0.00	0.00	0.00
Other expenses (Any item excess 10 % of the total expenses relating to continuing operation to be shown separately)	33.80	5.36	3.41	15.94
Total Expenses	35.08	6.67	4.50	20.65
Profit/(Loss) before tax (1-2)	-34.06	-3.87	45.61	33.64
Tax expense				
(a) Current Tax	0.00	0.00	0.00	0.00
(b) Deferred Tax	0.00	0.00	0.00	0.00
Total Tax expense	0.00	0.00	0.00	0.00
Profit/(Loss) for the period from continuing operations (3-4)	-34.06	-3.87	45.61	33.64
Other Comprehensive Income				
Items that will not be reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.00
Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.00
Total Other Comprehensive income, net of income tax	0.00	0.00	0.00	0.00
Total Comprehensive income for the period(5+6)	-34.06	-3.87	45.61	33.64
Paid-up equity share capital:				
Face Value INR 10/- each)	500.00	500.00	500.00	500.00
Reserves excluding revaluation reserves as per Balance Sheet of previous year	-526.99	-526.99	-560.62	-526.99
Earning Per Share (EPS)				
Face Value INR 10/- each) (not annualised)				
Basic : INR	-0.68	-0.08	0.91	0.67
Diluted : INR	-0.68	-0.08	0.91	0.67